

CIN: L99999MH1949PLC007039

November 14, 2024

Τo,

BSE Limited Phiroze Jeeieebh

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 **The National Stock Exchange of India Limited** Exchange Plaza, Bandra - Kurla Complex, Mumbai - 400 051

SCRIP CODE: 531120

SYMBOL: PATELENG

Dear Sir/Mam,

Subject: Intimation to Stock Exchange regarding issuance of Notice in the newspapers

We refer to our intimation dated November 13, 2024 informing about the Unaudited Standalone and Consolidated Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2024 along with the Limited Review Report. In this connection and pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements, published in "Business Standard" (English) and "Sakal" (Marathi) on November 14, 2024.

You are requested to take the same on records.

Thanking you,

Yours truly,

For Patel Engineering Limited

Shobha Shetty Company Secretary Membership No. F10047

Encl: As above

10 flights diverted at Delhi airport as smog blankets city

National capital's AQI hits 'severe' for 1st time this season

AJINKYA KAWALE Mumbai, 13 November

16

s many as 10 flights were diverted and many were delayed at the Delhi airport on Wednesday as poor visibility impacted operations, officials said.

Nine flights were diverted to the Jaipur airport, and one was diverted to Lucknow between 6 am and 12 noon, according to Flightradar24.com, a website tracking aircraft movements. The affected flights included those from carriers such as Akasa Air, Air India, and SpiceJet. These flight diversions occurred as a dense layer of smog enveloped Delhi and surrounding regions, including Noida, Ghaziabad, and Gurugram.

Delhi recorded the country's worst air quality on Wednesday as it turned 'severe' for the first time this season, with the AQI soaring to 418. Zero-metre visibility was reported at Indira Gandhi International Airport at 8:30 am, with the runway visual range varying between 125 and 500 metres at different locations, the India Meteorological Department said.

While landings and takeoffs continue at Delhi airport, flights that are not CAT III compliant may be affected. Passengers are requested to contact the airline concerned tion," the Delhi airport said in planes in their fleet. a post on X. Category (CAT) III B is an advanced instrument approach that enables aircraft to land in low visibility conditions.



Visibility dropped in parts of Delhi as the air quality index soared to 418 on Wednesday PHOTO: PTI

The airport did not Collins Aerospace's rudder conrespond to a request for a comment from Business Standard till press time.

for landing and take-off ranges from 50 to 174 metres, while for CAT III A, the visibility ranges between 175 and 299 metres. In October, the Directorate

General of Civil Aviation (DGCA) raised an alert for carriers using Boeing 737 planes by temporarily barring them from performing low visibility CAT III B landings.

In India, SpiceJet, Air India, Air India Express, and for updated flight informa- Akasa Air have Boeing 737

The move came after the regulator's directive to Indian carriers to conduct safety risk assessments of their Boeing 737 aircraft equipped with



Short Notice Inviting Tender

Central Bank of India invites e-bids for Tende No GEM/2024/B/5603586 RFP for "Supply Installation, Support and Maintenance of Digital Integrated TABs at Various Branches Offices across the country". Deadline for Tender submission on GeN portal is 04/12/2024 up to 15:00 hrs. For details, please visit our websit www.centralbankofindia.co.in Chief Manager-Admir

trol system. The DGCA acted

after taking note of an investi-

	Determined to Deliver														
Since 1949 Patel Engineering Limited	Q2 FY25 Consolidated Result Highlights														
EXTRACTS OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED INANCIAL RESULTS FOR THE DUARTER AND HALF YEAR ENDED IN SEPTEMBER 30, 2024	₹ 11,743 Mn Revenue from Operations			,					Net Profit		EPS		E 1,72,607 Order Boo		
Engineering	25.11		STAN	DALONE					CONSO	LIDATED	(Rs.	in Millions except E			
	01	JARTER END			AR ENDED	YEAR ENDED	0	JARTER END			AR ENDED	YEAR ENDE			
Particulars	30.09.2024			30.09.2024	30.09.2023	31.03.2024	30.09.2024				30.09.2023	31.03.2024			
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
otal Income from Operation (Net)	11,545.53	10,824.39	10,121.09	22,369.91	21,028.09	44,120.39	11,743.25	11,016.59	10,213.13	22,759.84	21,399.24	45,441.0			
et Profit / (Loss) for the period (before Tax, xceptional and/or Extraordinary items)	1,196.49	1,028.24	516.72	2,224.72	1,194.83	2,751.77	1,158.32	832.58	497.39	1,990.90	1,276.76	3,194.94			
et Profit / (Loss) for the period before tax ifter Exceptional and/or Extraordinary items)	1,048.87	1,028.24	516.72	2,077.10	2,113.99	3,786.05	1,010.70	832.58	490.80	1,843.28	1,329.38	4,051.12			
let Profit / (Loss) for the period after tax after Exceptional and/or Extraordinary items) rom continuing operations	816.84	678.58	413.31	1,495.42	1,734.03	2,855.96	734.48	547.22	376.58	1,281.70	930.34	3,022.10			
let Profit / (Loss) for the period after tax after Exceptional and/or Extraordinary items) rom discontinuing operations	-	-	-	-	-	-	-	-	-	-	(119.73)	(119.73)			
otal Comprehensive Income for the period Comprising Profit / (Loss) for the period after tax) and Other Comprehensive Income after tax)]	809.14	681.63	412.65	1,490.77	1,720.23	2,881.80	811.82	494.04	333.78	1,305.86	761.74	2,845.47			
aid-up Equity Share Capital	844.38	844.38	773.62	844.38	773.62	773.62	844.38	844.38	773.62	844.38	773.62	773.62			
eserve (Excluding Revaluation Reserve) as hown in the Audited Balance Sheet of the revious year	-	-	-	35,742.44	29,524.11	30,648.48	-	-	-	35,603.85	28,753.77	30,715.46			
arnings per share (of Re. 1/- each) (for ontinued operations)															
asic :	0.98	0.82	0.67	1.79	2.73	3.69	0.87	0.65	0.46	1.52	1.12	3.64			
iluted :	0.98	0.79	0.66	1.72	2.57	3.59	0.87	0.63	0.46	1.47	1.12	3.54			
arnings per share (of Re. 1/- each) (for iscontinued operations)															
lasic :	-	-	-	-	-	-	-	-	-6	-	(0.15)	(0.15)			
Diluted :	-	-	-	-	-	-	-	-	-	1.1	(0.15)	(0.15)			

Note a The above is an extract of the detailed format of Quarterly and Half yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requireme 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Financial Results are available on the websites of Stock Exchange www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of the Company

com. b.The above financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ('Ind AS') as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time. The above results were reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board at their respective meetings held on November 13, 2024. c. Exceptional items (net) include gain from increase in fair valuation of an investment and provision made for expected loss on settlement of certain arbitration awards under VsV Scheme d.The company is engaged in the Engineering and construction industry which is seasonal in character. The company's margins in the quarterly results vary based on the accrual of cost, recognition of income in different quarters etc. due to the nature of its receipt of claims/awards. In view of this, financial results or the quarter are not comparable with quarterly/annual results. e.The previous period figures have been regrouped / recarranged / recasted / reformatted wherever necessary for the purpose of comparison.

For Patel Engineering Ltd. Sd/-Kavita Shirvaikar Managing Director (DIN: 07737376)

November 13, 2024 007039 Regd. Office : Patel Estate Road, Jogeshwari (W), Mumbai - 400102 26782916 | Fax +91 22 26782455. 26781505 | Email: investors@pateleng.co



with new age



EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2024

[Rs. In Lakhs, except per share data]

	SL.		Standalone							Consolidated							
No.	Particulars	Quarter Ended			Half Year Ended Year Ended				Quarter Ended		Half Yea	Year Ended					
110.		30.09.2024 (Un-Audited)	30.06.2024 (Un-Audited)	30.09.2023 (Un-Audited)	30.09.2024 (Un-Audited)	30.09.2023 (Un-Audited)	31.03.2024 (Audited)	30.09.2024 (Un-Audited)	30.06.2024 (Un-Audited)	30.09.2023 (Un-Audited)	30.09.2024 (Un-Audited)	30.09.2023 (Un-Audited)	31.03.2024 (Audited)				
1.	Total income from operations (net)	12,713.06	9,983.67	10,492.57	22,696.73	19,671.86	40,983.58	13,121.25	10,304.03	10,930.77	23,425.28	20,468.00	42,485.06				
2.	Net Profit before tax & Exceptional items	1,439.33	1,151.75	1,196.89	2,591.08	2,345.86	4,837.73	1,453.86	1,149.62	1,242.98	2,603.48	2,396.34	4,970.16				
3.	Net Profit after Exceptional items	1,439.33	1,151.75	1,196.89	2,598.01	2,345.86	4,837.73	1,453.86	1,149.62	1,242.98	2,603.48	2,396.34	4,970.16				
4.	Net Profit after tax & Exceptional items	993.72	855.17	866.02	1,848.89	1,724.76	3,543.31	1,010.46	853.04	915.49	1,863.50	1,767.84	3,631.58				
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	990.08	870.88	869.47	1,860.96	1,758.83	3,546.95	1,006.81	868.76	918.94	1,875.57	1,801.41	3,615.59				
6.	Equity Share Capital	624.00	624.00	624.00	624.00	624.00	624.00	624.00	624.00	624.00	624.00	624.00	624.00				
7.	Reserves excluding Revaluation Reserve (other equity)	-	-	-	-	-	21,996.44	-	-	-	-	-	23,127.29				
8.	Earnings Per Share (face value of Rs. 10/- each) (a) Basic (b) Diluted	15.93 15.93	13.70 13.70	13.88 13.88	29.63 29.63	27.64 27.64	56.78 56.78	16.19 16.19	13.67 13.67	14.67 14.67	29.86 29.86	28.33 28.33	58.20 58.20				

1. The above information has been extracted from the detailed Un-Audited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2024, which was reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th November, 2024 and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

2. The above results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (Ind-AS) notified under Companies (Indian Accounting Standards Amended) Rules, 2016, prescribed u/s 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

3. The full format of Un-Audited Financial Results is available on the website of BSE and NSE and on the company's website at www.mallcom.in

For Mallcom (India) Ltd. Sd/-Ajay Kumar Mall **Managing Director** (DIN 00470184)

Mallcom (India) Limited

Date: 12.11.2024

Place : Kolkata

EN-12, Sector-V, Salt Lake, Kolkata 700 091, India | +91 33 4016 1000 | investors@mallcom.in | www.mallcom.in | CIN: L51109WB1983PLC037008





& सकाळ

अर्थविश्व

मुंबई, गुरुवार, १४ नोव्हेंबर २०२४ 🚺 🌘

पहिल्या अर्ध्या तासातच त्यांच्यात घसरण

सरू झाली. तरी दपारपर्यंत सेन्सेक्स

७८ हजारांच्यावर होता, मात्र तेथून तो

खाली घसरला. दिवसअखेर सेन्सेक्स

आज वाहननिर्मिती, ऊर्जानिर्मिती,

बांधकाम व्यवसाय, सरकारी बँका,

प्रसारमाध्यमे ही क्षेत्रे दोन ते तीन टक्के

घसरली, तर ऊर्जानिर्मिती, आणि

२३,५५९.०५ अंशांवर स्थिरावला.

69,590.94

अंशावर तर निफ्टी

'स्विगी'चे ५०० कर्मचारी कोट्यधीश

'आयपीओ'मुळे मालामाल; नऊ हजार कोटींचे शेअर बहाल

'ईएसओपी'चे टॉप

सीईओ): ९२ कोटी

अधिकारी) : ८१.७३ कोटी

अधिकारी) : ८१.७३ कोटी

अधिकारी) : ८१.७३ कोटी

🔷 गिरीश मेनन (मुख्य

मनुष्यबळविकास

+KK

+

नवी दिल्ली, ता. १३ : घरपोच चविष्ट अन्नपदार्थ पोहोचवणाऱ्या स्विगीचा शेअर बुधवारी बाजारात सूचिबद्ध होताच या कंपनीचे ५०० आजी-माजी कर्मचारी कोट्यधीश झाले आहेत. 'ईएसओपी' अर्थात एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लानच्या माध्यमातून पाच हजार कर्मचाऱ्यांना नऊ हजार कोटी मूल्याचे शेअर बहाल करून कंपनीच्या नफ्यात भागीदार बनवले आहे. यात नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोन हजार ५०० कोटींचे शेअर मिळाले आहेत. विशेषत:, हे शेअर एका वर्षांच्या आत विकता येत नाहीत; मात्र भांडवली बाजार नियामक 'सेबी'ने दिलेल्या विशेष सवलतीमुळे स्विगीच्या कर्मचाऱ्यांना एका महिन्यानंतर शेअर विकून या श्रीमंतीचा अनुभव घेता येणार आहे.

'ईएसआपी' काय आहे?

ww.esakal.com 🝗

एम्प्लॉई स्टॉक ओनरशिप प्लॅन अर्थात 'ईएसओपी'अंतर्गत कंपन्या कर्मचाऱ्यांना शेअर खरेदी करण्याची संधी देतात. कर्मचाऱ्यांना कंपनीशी जोडणे आणि कंपनीच्या नफ्यात भागीदार बनवणे हा यामागे उद्देश असतो. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना शेअर कमी किमतीत किंवा विनाशुल्क जारी केले जातात.

होंडाच्या १० हजार कारची ऑक्टोबरमध्ये विक्री

मुंबई, ता. १३ : होंडा कार्स इंडिया कंपनीने ऑक्टोबर २०२४ मध्ये एकूण १०,०८० मोटारींची विक्री नोंदवली. या महिन्यात कंपनीची देशांतर्गत विक्री ५,५४६ मोटारी आणि निर्यात ४,५३४ मोटारी एवढी होती, अशी माहिती होंडा कार्स इंडियाचे उपाध्यक्ष (विपणन आणि विक्री) कुणाल बहल यांनी दिली.

नवरात्री, दुर्गापूजा, दसरा, धनत्रयोदशी आणि दिवाळी या सणासुदीच्या दिवसांत मोठी विक्री झाली. गेल्या काही महिन्यांच्या मंदावलेल्या विक्रीच्या तुलनेत सणासुदीच्या काळात मागणी निश्चितच वाढली आहे. ग्राहकांच्या माग पूर्ण कंपन

कर पश्चात कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर

आणि सहयोगी कंपनीमध्ये केलेल्या गंतवणकीच्या संदर्भात नफ्याचा वाटा)

गणीनुसार आम्ही मोटारींचे उत्पादन करून त्या मागण किरण्यात यशस्वी ठरलो, असेही त्यांनी नमूद केले. हों ानीच्या कार खरेदीकडे प्राहकांचा अधिक कल आहे.	या येईल. स्व दा विकारडरा	तःला अद्ययावत	ा इत्यादी. काही ३ डेवण्यासाठी बोली गाधिकृत रूप से रेल
5 KS àvसबी लि			
नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क.601, रुणवाल आर-स्वरोअर, ए CIN : L29120MH1960PLC011635; दूख्य ईमेल : compsec.india@ksb.com; 30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या	ल.बी.एस. मार्ग, मुत वनी क्र. : 022 66 www.ksbindia. तिमाहीसार्व	58 8787; co.in ी एकत्रित	\$ - 400 080.
अलेखापरीक्षित आर्थिक नि	30 सप्टेंबर 2024	30 सप्टेंबर	NR दशलक्षामध्ये) 30 सप्टेंबर 2023
तपशील	रोजी संपलेली तिमाही	2024 रोजी संपलेल्या चालू कालावधीसाठी वर्ष ते तारीख- निहाय आकडे	रोजी संपलेली तिमाही
	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)
कामकाजांमधून एकूण उत्पन्न	6,231	18,333	5,722
सदर कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (कर,अपवादात्मक बार्बीच्या पूर्वी)	799	2,235	645
करपूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर आणि सहयोगी कंपनीमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या संदर्भात नफ्याचा वाटा)	831	2,327	672

617

1,744

501

श्रीहर्षा मजेटी (सहसंस्थापक आणि ग्रुप सीईओ) : १,८९५ कोटी 🔷 अमितेश झा (इन्स्टामार्ट सीईओ) : १२६ कोटी 🔷 रोहित कपूर (फूड मार्केटप्लेस

🔷 राहुल बोथरा (मुख्य वित्तीय 🔷 मधुसूदन राव (मुख्य तंत्रज्ञान संशोधनप्रमुख): ८१.७३ कोटी 🔷 अश्वथ स्वामीनाथन (माजी विपणन

मध्य रेल्वे ई-लिलावाद्वारे भाडेतत्त्वावर मालमत्ता मुंबई विभाग, मध्य रेल्वेयांनी ई-लिलाव लिजिंग मॉड्युलद्वारे <u>www.ireps.qov.in</u> वर खाली दिलेल्या मालमतेच्या भाडेतत्त्वावरसाठी ई-लिलाव मागविला आहे. **इच्छुक बोलीधारकांनी <u>ई-लिलावापूर्वी</u> सर्व आवश्यक कागदपत्रे_अपलोडेड आणि ई-लिलाव_लिजिंग मॉड्युलमध्ये नॉद्रणीकृत** होणे आवश्यक आहे. संबंधित तपशिलासाठी इच्छुक बोलीधारकांना खाली नमूद तपशिला माहितीसाठी संकेतस्थळ www.ireps.govin येथे भेट देण्याची विनंती करण्यात येत आहे. अ.क्र. वर्गवारी लिलाव सुरुवात उप-वर्गवारी जाहिरात मोबाईल मालमत्ता अंतर्गत आणि 93-99-2028 9 बाह्य मीडिया दोन्ही ATM S ATM-DR 8205-66-26 ३ इतर NFR पार्सल स्कॅनर 8505-66-76 ४ इतर NFR प्रमोशनल - कियाँस्क 8502-66-22 4 पार्किंग एकत्रित 8505-66-62 8202-66-56 8202-66-22 पार्सल 23 & 29 SLRS and 22221F1, 22-99-2028, 23-99-2028, Ę 24-99-2028, 20-99-2028 1VPislr केटरिंग बीबी-केटरिंग - ६ 0 8505-66-02 ८ पे अँड यूज पे अँड यूज 8505-66-86 लिलावाच्याबाबतीत संबंधित परिशिष्ट/शुद्धिपत्रक, लॉट/कॅटलॉग काढणे, दिनांकामध्ये बदल हाी असल्यास, फक्त संकेतस्थळावर अपलोड करण्या बोलीधारकांनी संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी. DRM (C) CSMT से रेल लाइन के पास कार्य करना वंडनीय अपराध है

ઝામાર્થ	f	
) -;
• फण	बि शन (मु	ख्य विकास
अधिक 🔷 नंदर	ारी) : ८१.७ न रेड्डी (सहसं	३ कोटी

अधिकारी) : ५४.४८ कोटी

Haldyn Glass Ltd.

31. क

3

6

एकूण उ जॉईंट व्हे नफा/(त जॉईट व्हे 3

एकूण ए ७ इतर इवि प्रतिभाग

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षांसाठी अलेखापरिक्षित प्रमाणित आर्थिक परिणाम (स्टॅंडअलोन आणि कॉन्सोलिडेटेड) ची सूट प्रवर्तन कालाव नफा / करपुर्व नफा / कर प (अपव कालाव

ठिकाण : मुंबई

दिनांक : नोव्हेंबर १३, २०२४

स्विगी १५ टक्के वाढला

गुंतवणूकदारांना ६६ रुपये म्हणजे १५ टक्के नफा

देंऊन गैला. हा शेअर आयपीओमध्ये ३९० रुपयांना

स्विगी कंपनीचा शेअर पदार्पणातच

देण्यात आला होता.

							(₹ लाखामध्ये)			
. का नप . कर नप			स्टंड	प्रलोन	एकत्रीकृत					
	तपशिल	३०.०९.२०२४ रोजी संपलेले ३ महिने	३०.०९.२०२४ रोजी संपलेले ६ महिने	३०.०९.२०२३ रोजी संपलेले ३ महिने	३०.०९.२०२४ रोजी संपलेले ३ महिने	३०.०९.२०२४ रोजी संपलेले ६ महिने	३०.०९.२०२३ रोजी संपलेले ३ महिने			
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित			
	प्रवर्तनातुन एकुण उत्पन्न	498.89	894.00	२१८.२३	4,686.38	८,६४२.८४	६,३४७.५७			
	कालावधीसाठी निव्वळ (कर, अपवादात्मक बाबी पुर्वीचा) नफा / (त्तोटा)	२४७.५७	२७९.६७	28.40	३७०.१३	४३९.९८	३२४.७९			
	करपुर्व कालावधीसाठी निव्वळ (अपवादात्मक बाबी नंतरचा) नफा / (तोटा)	२४७.५७	२७९.६७	28.40	३७०.१३	४३९.९८	३२४.७९			
	कर पश्चात कालावधीसाठी निव्वळ (अपवादात्मक बाबी नंतरचा) नफा / (तोटा)	280.48	२३९.५२	९३.९७	२६५.०२	३१३.४०	३११.१३			
	कालावधीसाठी एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात) कालावधीसाठीच्या नफा (तोटा) च्या समावेशासह) आणि (कर पश्चात) इतर सर्व समावेशक उत्पन्न)	२१०.५१	२३९.५२	९३.९७	२६५.०२	323.80	३११.१३			
	समन्याय भाग भांडवल	246.82	246.82	246.82	246.82	246.82	246.82			
	इतर समन्याय	-	8,582.55	-	-	१०,३०४.२७				
	प्रती शेअर प्राप्ती (प्रत्येकी रु १०/-) (चालु किंवा बंद कामासाठी)									
	अ) पायाभूत (रु)	6.84	9.20	3.58	80.28	85.83	85.08			
	 अ) सौमिकृत (रु) 	6.94	9.20	३.६४	80.25	\$9.59	85.08			

मुंबई, ता. १३ : परदेशी वित्तसंस्थांच्या

अनिश्चिततेमुळे

सततच्या विक्रीमळे तसेच अमेरिकी

धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी बुधवारी

जोरदार विक्री केल्यामुळे भारतीय शेअर

बाजार निर्देशांक पाचव्या दिवशीही

घसरले. सेन्सेक्स ९८४.२३ अंश तर निफ्टी

आज संख्वातीला अगदी काही

काळ निर्देशांक नफा दाखवीत होते. मात्र

क्रॅक्टेक्स लिमिटेड

सी आय एन : L93010MH1951PLC008546

नोंदणीकृत कार्यालय : पहिला मजला, गोदरेज भवन, ४/अ, होम स्ट्रीट, चरणजित राय मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०० ००१. दुर क्र.: २२ ६६६६७४७४, ईमेल : investors@cravatex.com, वेबसाईट : www.cravatex.com

धोरणांबाबतच्या

३२४.४० अंश घसरला.

वरिल वित्तिय निष्कर्षांचे लेखापरिक्षा समितीकडून पुनर्विलोकन करण्यात आलेले आहे आणि संचालक मंडळाने दिनांक १३ नोव्हेंबर, २०२४ रोजी आयोजित केलेल्या सभेमध्ये ते मंजुर केलेले आहेत.

) सेबी (सूचीबध्दता बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली, २०१५ चा विनियम ३३ अन्वये मुंबई शेअर बाजारामध्ये दाखल करण्यात आलेल्या स्टॅंडअलोन आणि एकश्रीकृत वित्तिय निष्कर्षाच्या तपशिलवार नमुन्याचा वरिल निष्कर्ष हा सारांश आहे. त्रैमासिक वित्तिय निष्कर्षाचा सेंपुर्ण नमुना शेअर बाजाराच्या (www.bseindia.com) वर आणि कंपनीच्च (www.cravatex.com) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

क्रॅव्हॅटेक्स लिमिटेडकरिता सही/

राजेश बत्रा व्यवस्थापकीय संचालक डीन नं. ०००२०७६४

	हॅल्डिन ग्लास लिमिटेड
	61657 2014 1014CS
	CIN : L51909GJ1991PLC015522
	नोंदणीकृत कार्यालय : गाव गावसाड, तालुका पद्रा, जिल्हा वडोदरा- गुजरात-३९१ ४३०
5	रध्वनी : ०२६६२२४२३३९, फॅक्स : ०२६६२ २४५०८१, ई-मेल : baroda@haldyn.com, संकेतस्थळ : www.haldynglass.com
	३० सप्टेंबर २०२४ अखेर तिमाही आणि सहामाहीसाठी आर्थिक परिणामांचे विवरण
_	स्यतंत्र

H.	तपशील			स्वत	त्रं					एक	त्रेत		
Б.			तिमाही अखेर		सहामा	डी अखेर	वर्षाअखेर	2 2	तिमाही अखेर	x	सहामा	हीअखेर	वर्षाअखेर
		30.09.2028	30.0£.2028	\$0.09.2023	30.09.2028	\$0.09.2023	39.03.2028	30.09.2028	30.0£.2028	\$0.09.2023	30.09.2028	\$0.09.2023	39.03.2028
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
٩	एकूण उत्पन्न	90,986.96	۲,۲۲۹.۴۹	4,944.86	99,806.68	92,592.59	\$9,83£.03	90,990.90	८,८८ १.६९	4,944.86	99,806.68	92,892.83	Ş9,83 £.03
5	जॉईंट व्हेंचर, अपवादात्मक आयटेम्स आणि कराच्या												
	नफा/(तोटा)च्या भागापूर्वी कार्यवाहीपासून नफा	99,396	839.85	(00.84)	232.38	939.40	2,644.98	890.99	840.42	(६५.२६)	૮ ६७.६७	30.989	2,604.90
ş	जॉईंट व्हेंचरच्या नफा/(तोटा) चा भाग	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	206.58	986.20	205.04	344.42	885.89	489.06
8	करपूर्व नफा	99,396	834.85	(00.84)	635.38	939.40	2,644.98	\$58.80	986.68	206.88	9,223,99	9,888.90	3,285,55
4	करानंतरचा नफा	35.995	340.96	Ę.40	£ 88.88	£9.£9	9,८७५.६१	953.86	490.29	92.235	9,033.00	9,203.69	2,89£.05
Ę	कालावधी/कराचे निव्वळ वर्षासाठी												
	एकूण एकत्रित उत्पन्न	388.00	355'80	93.04	065290	664.46	2,029.69	£? 8. ££	865.85	307.58	9,906.06	9,300.09	2,590.62
٥	इतर इक्विटी						99,८८६.६२	-2.1112134485				64050 Pro 145	98,850.86
6	प्रतिभाग मिळकत (दर्शनी मूल्य रु. १ प्रति भाग)												
	- बेसिक	0.48	0.84	50.0	9.29	9.28	3.88	0.9(9	0.94	0.98	9.92	85.5	8.90
_	- डिल्युटेड	0.98	0.89	0.09	9.29	9.26	3.86	0.90	0.99	0.48	9.92	\$5.5	8.98

अमेरिकेतील अनिश्चिततेमुळे निर्देशांकांची पडझड औषधनिर्मिती क्षेत्रे एक टक्के घसरली. मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकही अनुक्रमे पावणेतीन व तीन टक्के घसरले. २५ जून नंतर प्रथमच निफ्टी २३ हजार ६०० च्या खाली गेला.

> उत्तर पूर्व रेल्वे ई-लिलाव सूचना

सीनि. डिव्हिजनल कमर्शिअल मॅनेजर उत्तर पूर्व रेल्वे, लखनौ हे खालील कामासाठी ई-लिलाव मागवित आहेत. भगवाता इनललाव नागवित जाहत. अंडमिन युनिट/विभाग ः लखनौ-एनईआर-विभाग-कमर्शिअल/उत्तर पूर्व रेल्वे, लिलाव कॅटलॉग क्र./लॉट नं:: LIN-VPU-12-24, कॅटलॉग प्रसिद्ध रोजी ०५-११-२०२४ रोजी १३.३४ वा. लिलाव सुरुवात (सर्व लॉट) र २७-११-२०२४ रोजी १३.०० वा. लिलाव बंद दिनांक/वेळ २७-११-२०२४ रोजी १५.०० वा. लिलाव प्रकार : क्लोज एंडेड, संकेतस्थळ तपशील जेथे नोंदणीकृत बोलीधारकांना संपूर्ण तपशील पाहाता येईल. : <u>www.ireps</u> <u>gov.in</u> चे ई-लिलाव मॉड्यूल. डिव्हिजनल कमर्शिअल मॅनेजर

उत्तर पूर्व रेल्वे, लखनौ CPRO/Com-179 रेल्वेच्या छतावर आणि पायऱ्यांवर बसून प्रवास करू नका.

मध्य रेल्वे वाहने भाडेतत्त्वावर घेण्याबाबत भारताच्या राष्ट्रपतींसाठी आणि वतीने सीनिअर डिव्हिजनल इलेक्ट्रिकल इंजिनिअ (टॅक्शन रोलिंग स्टॉक्स), डलेक्टिक लोक शेड, कल्याण- ४२१ ३०१ हे नामांकित कंत्राटदारांकडून संकेतस्थळ <u>https://gem gov.in</u> वर 5/खुली निविदा मागवित आहेत कामाचे नाव : २ वर्षांच्या कालावधीसार्ठ बेकडाउन कामे आणि नियमित कामाच्य उपस्थितीसाठी इलेक्ट्रिक लोको शेड कल्याप येथे १ नग SUV (Non AC) मारूती सुझुर्व इटिंका, महिंद्रा XUV 500, मारूती सुद्धुव XL6 किंवा तत्सम ; २००० किमी, आउटस्टेश 24x7 भाडेतत्त्वावर घेण्याबाबत. Gem बोल 丣. GEM/2024/B/5576330 dtd. 07-11-2024. कामाची अंदाजे किंमत : १६,०२,८४०/ (जीएसटी समाविष्ट), बयाणा रक्कम : र ३२,१००/-, निविदा अर्जाची किंमत : निरंव ३२,१००७- ानावदा अजाचा किमत : ।नरक कार्यपूर्ती/देखभाल कालावधी : २४ महिने. बोली प्रणाली: एक पाकिट. सूचना : १. वरील निविदा बंद होण्याचा दिनांक आणि वेळ : ३०-१९-२०२४ रोजी १९.०० वाजेपर्यंत आणि त्याच दिवशी ११.३० वाजल्यानंतर उघडण्यात येतील आणि ऑफरची वैधता ६० दिवस आहे. २ निविदेचा संपूर्ण तपशील संकेतस्थळ https:// gem.gov.in वर आणि Sr. DEE (TRS) र्गलय, कल्याण येथील कार्यालय सुद्धा उपलब्ध आहे. ४००४४९ ऽ। Sr. DEE/(TRS)/ कल्याप प्रभुरक्षित तथा अनाधिकृत रूप से रेल लाइन के पास कार्य करना दंडनीय अपराध है

+

(र लाखांमध्ये)

ज/ (तोटा) (कर पश्चात) आणि अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)] चिटी शेअर कॅपिटल (समभाग भांडवल)	1 रोजी रोजी संपलेल्य केली कालावधीस बर्ष ते तारीखा आकडे 231 18,380 39 2,282 33 1,710	चालू 2023 रोजी ाठी संपलेली नेहाय तिमाही 5,721	२. सेबी (लिस्टिंग		२०१५ च्या नि	नेयमन ३३, स रूप स्टॉक ए	ाह सेबी परिप क्स्चेंजचे संव	त्रक क. CIR	/CF/FAC/62	/2016 दिनांव	इ ५ जुलै २०९	६ सह वाचाव	ग अंतर्गत स्टॅ w.haldyngi	lass.com व	र उपलब्ध अ क मंडळास	गहे.
सिटी शेअर कॅपिटल (समभाग भांडवल) ते शेअर कमाई (असाधारण बार्बीपूर्वी) (INR 2/- प्रत्येकी) सेक आणि डायल्युटेड II : वतंत्र आर्थिक निष्क्रषांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत : तपशील 30 स यथ्य संपद सिम मकाजांमधून एकूण उत्पन्न 6,2 र पूर्व नफा 79 र पश्चात नफा 55 वरील सारांश म्हणजे सेबी (SEBI) (सुचिबद्धता आणि अन्य प्रकटीव मन 33 अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या वार्षिक आर्थिक दे. वार्षिक आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंज वेबस	3.55 10.02 सरेंबर रोजी रोजी संपलेल्य केली माही 30 सरेंबर 20 रोजी संपलेल्य कालावधीस आकडे रेडा 131 संपलेल्य कालावधीस आकडे 131 संपलेल्य कालावधीस आकडे 131 सिंध 133 सरेंबर 20 कालावधीस आकडे 133 सरेंबर 20 कालावधीस अल्प अल्प स्टेंबर 18,380 133 सिंध 134 सिंध 135 सिंध 135 सिंध	2.88 (INR दशलक्षामध्ये) 224 30 सप्टेंबर चालू 2023 रोजी ठी संपलेली तेहाय तिमाही 5,721	परिणामांच्या मुंबई : १२ नोव्हेंबर	तपशिलवार स्वरूपाचे वरील सार आहे. आर्थिक परिणाम र २०२४	ारणपु च्या। तंचे संपूर्ण स्व	रूप स्टॉक ए	क्स्चेंजचे संव	ानक क्र. CIR/ केतस्थळ ww	vw.bseindia	a.com आणि व	क ४ जुल २०९ कंपनीचे संके	तस्थळ ww	w.haldyng	lass.com व	र उपलब्ध अ क मंडळास	सहे. ाठी आणि व
ते शेअर कमाई (असाधारण बार्बीपूर्वी) (INR 2/- प्रत्येकी) सेक आणि डायल्युटेड ता : वतंत्र आर्थिक निष्क्रषांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत : तपशील 30 स प्रकाजांमधून एकूण उत्पन्न 6,2 र पूर्व नफा 79 र पश्चात नफा 55 वरील सारांश म्हणजे सेबी (SEBI) (सुचिबद्धता आणि अन्य प्रकटीव मन 33 अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या वार्षिक आर्थिक दे. वार्षिक आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंज वेबस	3.55 10.02 सरेंबर रोजी रोजी संपलेल्य केली माही 30 सरेंबर 20 रोजी संपलेल्य कालावधीस आकडे रेडा 131 संपलेल्य कालावधीस आकडे 131 संपलेल्य कालावधीस आकडे 131 सिंध 133 सरेंबर 20 कालावधीस आकडे 133 सरेंबर 20 कालावधीस अल्प अल्प स्टेंबर 18,380 133 सिंध 134 सिंध 135 सिंध 135 सिंध	2.88 (INR दशलक्षामध्ये) 224 30 सप्टेंबर चालू 2023 रोजी ठी संपलेली तेहाय तिमाही 5,721	मुंबई : १२ नोव्हेंबर क्रम्ल	z 5058					. Hese hold						क मंडळास	ाठी आणि
सेक आणि डायल्युटेड ता : वतंत्र आर्थिक निष्कर्षांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत : तपशील 2024 संपद मकाजांमधून एकूण उत्पन्न 6,2 र पूर्व नफा 79 र पश्चात नफा 55 वरील सारांश म्हणजे सेबी (SEBI) (सुचिबद्धता आणि अन्य प्रकटीव मन 33 अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या वार्षिक आर्थिक हे. वार्षिक आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंज वेबस	र्षेंबर 30 सप्टेंबर 20 रोजी रोजी संपलेल्य केली कालावधीस गाही वर्ष ते तारीखा आकडे 231 18,380 39 2,282 33 1,710	(INR दशलक्षामध्ये) 224 30 सप्टेंबर चालू 2023 रोजी ठी संपलेली तेहाय तिमाही 5,721	BO HOT											6410	हॅल्डिन	ंग्लास लि
ततंत्र आर्थिक निष्कर्षांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत : तपशील 30 स 2024 संपद निम नकाजांमधून एकूण उत्पन्न 6,2 पूर्व नफा 79 पश्चात नफा 55 रील सारांश म्हणजे सेबी (SEBI) (सुचिबद्धता आणि अन्य प्रकटीव मन 33 अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या वार्षिक आर्थिक . वार्षिक आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंज वेबस	। रोजी रोजी संपलेल्य केली कालावधीस बर्ष ते तारीखा आकडे १३१ वि. अगकडे १३१ वि. अगकडे १३१ वि. अगकडे १३१ वि. अगकडे १३१ वि. अगकडे १३१ वि. अगकडे	024 30 सप्टेंबर चालू 2023 रोजी ाठी संपलेली नेहाय तिमाही 5,721														
2024 संपद तिम पर्काजांमधून एकूण उत्पन्न 6,2 पूर्व नफा 79 पश्चात नफा 55 रील सारांश म्हणजे सेबी (SEBI) (सुचिबद्धता आणि अन्य प्रकटीव मन 33 अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या वार्षिक आर्थिक , वार्षिक आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंज वेबसा	। रोजी रोजी संपलेल्य केली कालावधीस बर्ष ते तारीखा आकडे १३१ वि. अगकडे १३१ वि. अगकडे १३१ वि. अगकडे १३१ वि. अगकडे १३१ वि. अगकडे १३१ वि. अगकडे	चालू 2023 रोजी ाठी संपलेली नेहाय तिमाही 5,721	80 611				ena	de							का	तरूप र्यकारी संच
तिम मकाजांमधून एकूण उत्पन्न 6,2 र पूर्व नफा 79 र पश्चात नफा 55 ररिल सारांश म्हणजे सेबी (SEBI) (सुचिबद्धता आणि अन्य प्रकटीव मन 33 अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या वार्षिक आर्थिक इ. वार्षिक आर्थिक निष्कर्षीचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंज वेबसा	मही वर्ष ते तारीख ि आकडे 231 18,380 29 2,282 33 1,710	तेहाय तिमाही 5,721				_	GLASS	de VITH CARE								N:0058
र पूर्व नफा 79 र पश्चात नफा 55 बरील सारांश म्हणजे सेबी (SEBI) (सुचिबद्धता आणि अन्य प्रकटीव मन 33 अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या वार्षिक आर्थिक है. वार्षिक आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंज वेबसा	99 2,282 93 1,710			Data					कर्तव	गपूर्तीसात	री कटि	बन्द				
प्रश्वात नफा रील सारांश म्हणजे सेबी (SEBI) (सुचिबद्धता आणि अन्य प्रकटीव मन 33 अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या वार्षिक आर्थिक , वार्षिक आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंज वेबसा	93 1,710	644		Pate												
रील सारांश म्हणजे सेबी (SEBI) (सुचिबद्धता आणि अन्य प्रकटीव मन 33 अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या वार्षिक आर्थिक . वार्षिक आर्थिक निष्कर्षीचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंज वेबसा	1993 - 1993 - 1993 - 1993 - 1993 - 1993 - 1993 - 1993 - 1993 - 1993 - 1993 - 1993 - 1993 - 1993 - 1993 - 1993 -	481						1000								
. वार्षिक आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंज वेबस india.com आणि कंपनीची वेबसाइट www.ksbindia.co.in वर 3	त्रिष्कर्षांच्या तपशीलव	पमावली, 2015 च्या १७४ स्वरूपाचा सारांश		Since 1949 पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड 30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या				Q2 F	Y 25 मधील	५ एकत्रित नि	ष्कर्षांची ठ	ळक वैशिष	त्वे			-
	पलब्ध आहे.	com आणि www. मिटेड यांच्यासाठी		तिमाही आणि सहामाहीसाठीच्या अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निष्कर्षांचा सारांका		<i>.</i>		No.	ł	(UT			TT .			
		सही/- जीव जैन		आयिक निष्कर्णया साराश	₹	11,743 Mr	n	₹ 1,622	Mn	₹ 80	08 Mn		₹ 0.87	₹	1,72,607	Mn
जण : मुंबई ख : 13 नोव्हेंबर 2024		जाव जन गकीय संचालक		75 वर्षे मरभक्कम	का	महसूल काजांतून आलेल	ज	OP EBI	TDA	निव्व	ळ नफा	सातत्वपु	EPS र्ण कामकाजांतून	प्राप्त	ऑर्डर बुक	
🕤 दि इंडियन ह्यूम प	ार्दप कं	पनी लि	मिटेड	अभियांत्रिकीची	2										(रु. दश	त्त्रक्षांमध्ये EPS
नादणाकृतं कायालयः कन्स्ट्रक्शनं हाऊस, ५, वालस	वद हिराचद माग, बला	ड इस्टट, मुंबइ - ४	०० ००९. मारत	तपशील		સંપત્નેની તિમા		वतंत्र संपलेली	सहामाही	संपलेले वर्ष	;	संपलेली तिमा		व्त्रित. संपलेली	सहामाही	संपलेले
CIN: L51500MH1926PLC001255 • फोन: + • ई-मेल: info@indianhumepipe.co					30.09.2024 स्रदेशाण्डीनित	Contraction of the local division of the loc	३०.०१.२०२३ अलेखापरीक्षित	Contraction of the local division of the loc	30.09.2023 अलेखापरीखित	31.03.2024 लेखापरीक्षित	Contraction of the second second	30.06.2024 अलेखापरीक्षित	30.09.2023 अलेखापरीक्षित	30.09.2024 अलेखापरीक्षित		31.03.2 लेखापरी
३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्	। तिमाही आणि स कर्षाची संक्षिप्त म	हामाहीकरीता ^{गंदणी}		कामकाजापासून एकूण उत्पन्न (निव्वळ):	11,545.53	10,824.39	10,121.09	22,369.91	21,028.09	44,120.39	11,743.25	11,016.59	10,213.13	22,759.84	Ukacachicarbosch.eed	45,441
			(रू. लाखांत)	सदर कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बार्बीच्या पूर्वी)	1,196.49	1,028.24	516.72	2,224.72	1,194.83	2,751.77	1,158.32	832.58	497.39	1,990.90	1,276.76	3,194
तु. तपशील	अलेखापरीक्षित संपलेले तीन महिने	अलेखापरीक्षित संपलेले सहा महिने	अलेखापरीक्षित संपलेले तीन महिने	करपूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बार्बीच्या पश्चात)	1,048.87	1,028.24	516.72	2,077.10	2,113.99	3,786.05	1,010.70	832.58	490.80	1,843.28	1,329.38	4,051
ः कारभाराद्वारे एकूण उत्पन्न	३० सप्टेंबर, २०२४ ३५६५७.२६	३० सप्टेंबर, २०२४ ७२२१७.९८	३० सप्टेंबर, २०२३ ३२०१८.१७	सातत्यपूर्ण कामकाजांतून आलेला करपश्चात कालावधीसाठीचा निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक	816.84	678.58	413.31	1,495.42	1,734.03	2,855.96	734.48	547.22	376.58	1,281.70	930.34	3,022
 कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींपूर्वी) 	१७६२.१०	4969.78	१३७९.६०	आणि/किंवा असाधारण बाबींच्या पश्चात) संडीत कामकाजांतून आलेला करपश्चात कालावधीसाठीचा निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींच्या पश्चात)		-	-		1.00	-		-	-		(119.73)	(119.7
 कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बार्बीपश्चात) 	१७६२.१०	4969.78	१३७९.६०	सदर कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [सदर कालावधीसाठी (करपश्चात) समावेशी नफा/	809.14	681.63	412.65	1,490.77	1,720.23	2,881.80	811.82	494.04	333.78	1,305.86	761.74	2,845
४ कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींपश्चात)	१३२६.०१	૪૪૪૧.૬૭	१०३०.९७	(तोटा) आणि अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) पेड-अप डक्विटी शेअर कॅपिटल	844.38	844.38	773.62	844.38	773.62	773.62	844.38	844.38	773.62	844.38	773.62	773.0
५ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता सर्वसमावेशक नफा/(तोटा) (करपश्चात) आणि अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	११८३.३५	8396.09	१०८२.५१	रिझर्व्ह (पुनर्भूल्यांकन रिझर्व्ह वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे	-	-	-	35,742.44		30,648.48	-	-	-		28,753.77	
६ सममाग मांडवल (दर्शनी मूल्य रू. २/- प्रत्येकी)	૧૦૫રૂ.૬૪	१०५३. ६४	१०५३.६४	प्रति शेअर कमाई (प्रत्येकी रु. १/-) (सातत्यपूर्ण कामकाजांसाठी)												
 राखीव निधी मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दाखवल्याप्रमाणे (पुनर्मुल्यांकित राखीव निधी वगळून) 	-	-		बेसिक :	0.98	0.82	0.67	1.79	2.73	3.69	0.87	0.65	0.46	1.52	1.12	3.64
 प्रति समभाग मिळकत (दर्शनी मूल्य रू. २/- प्रत्येकी) (*वार्षिकीकृत नाही) 		-		डायल्युटेड : प्रति शेअर कमाई (प्रत्येकी रु. १/-) (खंडीत कामकाजांसाठी)	0.98	0.79	0.66	1.72	2.57	3.59	0.87	0.63	0.46	1.47	1.12	3.5
अ)मूलभूत : (रूपयात) ब) सौमीकृत : (रूपयात)	२.५२* २.५२*	۶.×۶•	१.९६* १.९६*	बेसिक :		2.		•		-		-	-		(0.15)	(0.15
a) charge (county)	1.11	٤.४३*		डायल्युटेड : टीपः		54	- 140	•	(22)	-			-	17 - A 10	(0.15)	(0.15
वरील तपशील हा सेबी (लिस्टिंग ॲण्ड डिसक्लोजर रीक्चायरमेंटस्) रेख् (BSE आणी NSE) दाखल करण्यात आलेल्या, ३० सप्टेंबर, २०२ वित्तीय निष्कर्षाचा संक्षिप्त उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संप वित्तीय निष्कर्षाचा संपूर्ण अहवाल स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाईट म्हण् आणि कंपनीची वेबसाईट (www.indianhumepipe.com) ये वरील निष्कर्षाचे अवलोकन लेखा परिक्षण समितीने (ऑडीट कमिटी २०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये त्यांना मान्यता दिली आहे.	१४ रोजी संपलेल्या तिमा ।लेल्या कंपनीच्या तिमा गजेच (www.bseind 1थे उपलब्ध आहे.)) केले असून कंपनीच्य	ही आणि सहामाहीअखें ही आणि सहामाहीअखें ia.com आणि www ा संचालक मंडळाच्या दे इंडियन ह्यूम पाईप राजस र.	ारच्या अलेखापरीक्षित रच्या अलेखापरीक्षित v.nseindia.com) दिनांक १३ नोव्हेंबर, कंपनी लि. करिता दोशी	टापः अ. वरील सारांश हा SEBI अर्थात सेबी (सुचीबद्धता आणि अन्य तिमाही आणि सहामाहीसाठीच्या आर्थिक निक्कर्षाचे संपूर्ण व ब. कंपनी कायदा, 2013 च्या कल्प्र 133 अंतर्गत विहित केले. आर्थिक निक्कर्षांचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलेकन के क. अपपादात्मक बार्मिमधे (निक्क) गुंतवपुकीच्या वाजवी मूद इ. सदर कंपनी अभियांत्रिकी आणि बांधकान उद्योगात गुंतलेली इत्यादींवर आधारित असतात. हे पाहता, सदर तिमाहोच्या अ इ. पूर्वीच्या कालावधीतील आकडेवारी तुलना करण्याच्या हेतूरे गुंबई 13 नॉस्ट्रेंबर, 2024 परेल इंजिनियरिंग लिमिटेड						वेजमध्य दाखल के 3 आणि www.nsg कंपनी (भारतीय वं कंगेमध्ये त्यास मंज् कॉमटवरील अपेक्षित स्कार प्राप्त होण्याः	ञ्लल्या तिमाहा ३ हांतdia.com तर लेखा मानक) नि तूरी दिली आणि रे त नुकसान सोसप च्या स्वरूपामुळे प	भाण सहामाहास सेच ते सदर कंपने प्रमांच्या वाचनास कॉर्डवर घेतले. ग्यासाठी केलेली रकुअल ऑफ कॉ	ाठीच्या आधिक । चिया पुढील वेबस ह कंपनीचे सदर तरतूद यांचा सम स्ट अर्थात खर्चाच	निष्कर्षाच्या तपश गाइटवर सुद्धा उप आर्थिक निष्कर्ष गावेश होतो. श्री जमाता, वेगवेग पटेल १	सही/- व व्यवस	वा एक सार w.pəteler आले आहे उ उत्पन्नाची उ उत्पन्नाची केमिटेह यांच केमिटेह यांच कविता किर थापकीय स (DIN: 077
फाण : मुंबई ांक : १३ नोव्हेंबर, २०२४		अध्यक्ष व व्यवस्थाप DIN : 000		СIN: L99999MH1949PLC007039 नॉदणीकृत कार्यालय दूरव्यनी क्रमांक +91 22 26767500, 26782916 फॅक्स + 9	: पटेल इस्टेट रोड 1 22 26782455	, जोगेस्वरी (प), 1 , 26781505 ईमें	ਪ੍ਰੋਕई - 4 00102 ਲਿ : investors	@pateleng.co	m							

+ COMMITYKK